

कुपावी f. wohl eine best. Pflanze Suçr. 2, 73, 1.  
 कुपाि 2) c) N. pr. eines Mannes Schol. zu Pañkav. Br. 13, 4, 11. eines Rshi Verz. d. Oxf. H. 32, b, 41. Verfassers eines Dharmacastra 266, b, 20. कुपािर्गर्गः MBh. 9, 2981. fg.  
 कुपािताहि m. N. pr. eines Verfassers eines Dharmacastra Verz. d. Oxf. H. 266, b, 20.  
 कुपािल (von कुपाि) n. Lahmheit TATTVAS. 33.  
 कुपािवाहु m. N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 32, b, 41.  
 1. कुपाट्, कुपाठित stumpf KATHAS. 68, 3.  
 कुपाठ eig. Spr. 4267. °विषयाण Varāh. Brh. S. 3, 12. 30, 4. übertr.: अकुपाठवोध Bhāg. P. 10, 83, 4. कुपाठल Stumpfheit (des Geistes) RĀGATAR. 4, 618. — Vgl. वाहु °.  
 कुपाठक 3) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 133, a, 32.  
 कुपाड 1) तीर ° Melktopf KATHAS. 63, 189. Topf, Kohlentopf Verz. d. Oxf. H. 97, b, 11. 102, a, 34. 103, b, 32. 103, a, 21. 31. fg. b, 4. — 3) von Höhlungen in der Hölle Verz. d. Oxf. H. 24, b, 1. Feuergrube 94, a, 22. fg. — 5) Spr 631. कुपाडगोलिा Verz. d. Oxf. H. 60, b, 28. 277, b, 6. — 10) Bez. einer best. Gestalt (सेस्यान) des Mondes, der Mond mit einem Kreise oder Ringe Varāh. Brh. S. 4, 15. — 11) n. Bez. bestimmter mystischer Figuren Verz. d. Oxf. H. 93, b, 40. चतुरश्र °, पद्म °, अष्टाश्र °, वर्तुल °, षडश्र °, योनि °, अर्धचन्द्र °, चन्द्र ° 96, b, 11. fgg.  
 कुपाडकौमुदी f. Titel eines Buches Verz. d. Oxf. H. 341, a, 33.  
 कुपाडपायिन् Pañkav. Br. 25, 4, 4.  
 कुपाडमपाडकौमुदी f. = कुपाडकौमुदी Verz. d. Oxf. H. 341, a, 29.  
 कुपाडमपाडपसिद्धि f. Titel eines Buches ebend. No. 798.  
 कुपाडरत्नाकर m. desgl. ebend. 33.  
 कुपाडल Uśāval. zu Uṇādis. 1, 106. — 2) N. pr.: श्रीकुपाडलविकुपाडल-कर्मगतिकथन Verz. d. Oxf. H. 13, a, No. 37. — 4) b) Bez. einer best. Çakti Verz. d. Oxf. H. 88, b, 37. 89, a, 22. 32. 35. 233, a, 5. 29. °रूप (?) 104, b, 18. — c) Bez. eines best. Leckerbissens (vgl. कुपाडलिनी) PĀKARĀG. im ÇKDr. — Vgl. कनककुपाडला.  
 कुपाडलह्यविवृति f. Titel eines Buches Verz. d. Oxf. H. 341, b, N.  
 कुपाडलकाव n. Ringförmigkeit Schol. zu KĀTJ. Çr. 9, 4, 40.  
 कुपाडलिकामत n. N. eines Tantra Verz. d. Oxf. H. 109, a, 8.  
 कुपाडलित (von कुपाडल) adj. geringelt: फणान्द्र SĀH. D. 287, 13.  
 कुपाडलिन् 1) a) mit Ohringen geschmückt WEBER, RĀMAT. UP. 294. — b) einen Ring bildend, geringelt: स मत्तकृस्ती इष्टात्मा कृत्वा कुपाड-लिने कर्म Hariv. 4664. — 2) a) RĀGATAR. 1, 2. — 3) c) Bez. einer best. Çakti Verz. d. Oxf. H. 98, a, 12. 20. 233, a, 8. 25. 236, b, 18.  
 कुपाडलिया (?) Verz. d. Oxf. H. 122, a, 23.  
 कुपाडवासिनी f. N. pr. der Schutzgöttin der Gautama Verz. d. Oxf. H. 19, a, 11.  
 कुपाडविकारदेश m. N. pr. einer Gegend Verz. d. Oxf. H. 332, b, 12.  
 कुपाडारक 1) N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 148, b, 31. — 2) °रिका N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBh. 9, 2633.  
 कुपाडवृष s. u. कुपाडवृष.  
 कुपाडक 2) f. कुपाडिका (f. zu कुपाडक) Uśāval. zu Uṇādis. 1, 114. HALĀJ. 2, 256. Hariv. 14836. KĀÇIKH. 7, 18 bei AUFRECHT, HALĀJ. Ind. द्वाड-

कुपाडिकाहस्त KATHAS. 66, 8. त्यक्त्वापे द्वाडकुपाडिकाम् (lies °कुपाडिके) 97, 30. — 3) f. कुपाडिका Titel einer Upanishad Ind. St. 3, 323.  
 कुपाडिन्, MBh. 2, 2061 liest die ed. Bomb. भाण्डिन्यः (= मञ्जूषाः Schol.), der Schol. kennt aber auch die Lesart कुपाडिन्यः (nicht कुपाडिनः) und dieses erklärt er durch पात्रविशेषाः eine Art Gefäss. कुपाडिनी f. bei den Jogin so v. a. प्रकृति bei den Sāṃkhya WEBER, RĀMAT. UP. 333, 1 v. u.  
 कुपाडिन् 1) ein Rshi Uśāval. zu Uṇādis. 2, 49. — 2) KATHAS. 33, 56. 108, 20. WEBER, RĀMAT. UP. 284. °नगर Verz. d. Oxf. H. 130, b, 27.  
 कुपाडीविष m. pl. N. pr. eines Volkes MBh. 6, 2083.  
 कुपाडीवृष adj. ein tadelades Beiwort von Personen Hariv. 11162. Der Schol. hat कुपाडवृषाः gelesen, was er folgendermaassen erklärt: कुपाड-याममते शीवति पत्यौ शारजाताया वृषाः रेतःसक्तारः.  
 कुपाडेश्वरतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, a, 13.  
 कुपाडिदेश्वर n. N. pr. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 70, b, 44.  
 कुपाडिद्वैतदर्शन n. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 341, b, N.  
 कुतस्वी (1. कु + त °) f. Schwanz MBh. 12, 5355. 5363.  
 कुतप 1) Varāh. Brh. S. 41, 2 (कुतुप Druckfehler). — 2) अक्रो मुहूर्तो विख्याता दश पञ्च च सर्वदा । तत्राष्टमो मुहूर्तो यः स कालः कुतपः स्मृतः ॥ MATSJA-P. 22, 79 bei AUFRECHT, HALĀJ. Ind. = अयराह्ण (?) HALĀJ. 3, 36.  
 कुतम् auch wo (!): कुतो ऽसौ तिष्ठते राजा R. 7, 23, 3, 23.  
 कुतस्त्य उत्तरारामाई. 82, 11 (106, 3). mit अयि von unbekannter Herkunft 33, 7 (nach der neueren Ausg.; die ältere hat eine andere Lesart).  
 कुतापस füge — vor Asket und KATHAS. 121, 169 hinzu.  
 कुतार्किक (1. कु + त °) m. ein schlechter Dialectiker Verz. d. Oxf. H. 91, a, 3. MADHJAM. 16. 78.  
 कुत्रत्य Bhāg. P. 10, 13, 42.  
 कुत्स 1) Z. 3 lies 5, 29, 9. 10 st. 5, 29, 4 und füge hinzu Pañkav. Br. 9, 2, 22. 13, 6, 9. 14, 6, 8. 11, 26. — 1) oder 2) HALL 173. Verz. d. Oxf. H. 18, b, 10. pl. 19, a, 28. कुत्सस्याधिरथीयम् oder आशुरथीयम् und कुत्सस्य प्र-स्तोकः Namen von Sāman Ind. St. 3, 214, a.  
 कुत्सस्य कथं रामो न कुत्सयति R. 7, 43, 18. कुत्सितपङ्क्तिभोजनप्रायश्चित्त Verz. d. Oxf. H. 282, a, 15. Pañkav. 136, 14.  
 कुत्सव s. पुरु °.  
 कुत्सा, कुत्सया verächtlich: शालोक्य KATHAS. 61, 298.  
 कुत्सार zur Erkl. von स्वयंप्रदीर्षा Schol. zu KĀTJ. Çr. 15, 1, 10.  
 2. कुत्स्य vgl. Spr. 2980.  
 कुथ vgl. कोथ, निकोथक, प्रकोथ.  
 कुथ 1) m. f. HALĀJ. 2, 153. चकासतम् — कुथेन नागेन्द्रमिवेन्द्रवाहनम् Çr. 1, 8. अन्नितकेतुकुथसैन्यगज 3, 31. BHATT. 10, 1. — 2) R. 2, 30, 14 fasst der Schol. das Wort in der Bed. 1).  
 कुथुम m. N. pr. = कुथुमि, pl. Verz. d. Oxf. H. 33, b, 10. °शाखा 233, a, 26.  
 कुथुमि m. N. pr. = कुथुमिन् Verz. d. Oxf. H. 33, a, 26. 33, b, 5. 8. — Vgl. कुथुमि.  
 कुथोदरी (कुथ + उदर) f. N. pr. einer Tochter Nikumbha's und Enkelin Kumbhakarṇa's KALKI-P. 16 im ÇKDr.  
 कुदर्शन (1. कु + द °) n. eine schlechte Doctrin MADHJAM. 133.  
 1. कुदार m. = कुदाल ĠAṬADH. im ÇKDr. u. रक्तकोचिन. — Vgl. auch